

कोणतेही शासकीय काम करतांना  
संबंधीतांनी मुलभूत बाबी विचारात  
घेण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक बांधकाम विभाग  
शासन परिपत्रक क्र. लोलेस २०१६/२६६/प्र.क्र. १६७/ रस्ते-२  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.  
दिनांक - २९ ऑगस्ट, २०१६

- संदर्भ:-** १) शासन परिपत्रक सा.बां.वि.क्र.योजना-१०८५/प्र.क्र.१०१६०/नियो-१, दिनांक १०.९.१९८४  
२) शासन परिपत्रक सा.बां.वि.क्र.योजना/१०१६६ / १०८५- प्र.क्र.४६७० / नियो-३,  
दिनांक १३.२.१९८५  
३) शासन पत्र सा.बां.वि.क्र.योजना/१०१६६/ १०८५-प्र.क्र.४६३७/ नियो-३,  
दिनांक ४/४/१९८५  
४) शासन पत्र सा.बां.वि.क्र.योजना/ १०१६६/१०८५-प्र.क्र.४६३७/ नियो-३,  
दिनांक १०/४/१९८५  
५) भुतल परिवहन मंत्रालय नवी दिल्ली यांचे परिपत्रक क्र.एनएच- ११३६५ /१७/ २००१,  
माहे जानेवारी, २००१  
६) शासन निर्णय सा.बां.वि.क्र.सीएटी ०३ / २०१५ / प्र.क्र. ६० / इमा-२, दिनांक ३०/६/२०१५  
७) शासन पत्र परिपत्रक क्र.लोलेस २०१६ / २६६/प.क्र.१६७/रस्ते-२, दिनांक ३०/३/२०१६

**शासन परिपत्रक:-**

शासनाने उपरोक्त संदर्भाखाली दर्शविलेल्या शासन परिपत्रक/ शासननिर्णयाद्वारे कोणतेही शासकीय काम करताना कामासाठी आवश्यक मूलभूत बाबींच्या पूर्तता झाल्याशिवाय काम सुरु करण्यात येऊ नये. या संदर्भाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. शासनाच्या दिनांक ३०/३/२०१६ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे ही या संदर्भात नुकत्याच सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. या सूचनांसंदर्भात प्रकल्पांसाठी आवश्यक जमीनीचे संपादन केल्याशिवाय कोणत्याही प्रकल्पाचे काम हाती घ्यावे किंवा कसे याबाबत क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण असल्याचे शासनाच्या निर्देशनास आले आहे. याबाबत सदर संभ्रम दूर करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना नव्याने निर्गमित करण्यात येत आहेत.

- १) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त कोणत्याही क्षेत्रिय अधिकाऱ्याने मंजूर रस्ते, इमारती व खाजगीकरणांतर्गत प्रकल्प इ. साठी आवश्यक असलेली जमीन १००% संबंधित अधिकाऱ्याच्या ताब्यात आल्याशिवाय कामाच्या निविदा बोलावू नयेत.
- २) कोणतेही मंजूर प्रकल्प, प्रकल्पासाठी आवश्यक जमीन १००% संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्याच्या ताब्यात नसताना कामाच्या निविदा बोलावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने शासनाची पूर्वपरवानगी सविस्तर प्रस्ताव सादर करुन प्राप्त करुन घेणे आवश्क आहे.

- ३) या संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करणे क्रमप्राप्त होईल. तसेच सूचनांचे पालन न केल्याने उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीस व शासनाचे झालेले आर्थिक नुकसानीस संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात येईल.

या सूचनांव्यतिरिक्त शासनाने यापूर्वी वर संदर्भाखाली दर्शविलेल्या शासन परिपत्रक/शासननिर्णयातील इतर सर्व सूचना कायम राहतील.

उपरोक्त सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध उचित प्रशासकीय कार्यवाही करणे क्रमप्राप्त होईल याची नोंद घेण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०१६०८२९१४५१३६२०१८ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( चं.वि.भातखंडे )

अवर सचिव

प्रत,

- १) सर्व मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,
- २) सर्व अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ,
- ३) सर्व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग / जिल्हा परिषद विभाग,
- ४) सर्व तांत्रिक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ५) निवडनस्ती / रस्ते-२.